

September 4, 2021

To,
The General Manager
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

To,
Asst. Vice President,
National Stock Exchange of India
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai, Maharashtra 400051

Srip code : 516082
NSE symbol : NRAIL

Sub: Newspaper Notice for E-voting

Dear Sir,

The newspaper notice for E-voting of 28th Annual General Meeting of the Company as published in the Business Standard and Mumbai Lakshadweep are enclosed.

Thanking you.

Yours faithfully,
For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED,
POOJA HITESH
DAFTARY
Pooja Daftary
Company Secretary & Compliance Officer

Digitally signed by POOJA HITESH DAFTARY
DN: c=IN, o=Personal,
pseudonym=d86d6f546afee4ad7010453b33ee98f3e1c4f40c5f1
22fa0ecf527029a80f53,
2.5.4.20=48ec201d540135372487905666db418aa3590e4e1ca94
681cfa3e52aaa26737, postalCode=400053, st=MAHARASHTRA,
serialNumber=9535de22d1996cfa15e1cdd53b0b855c7ad10c
edd09cdd7c380a8657ce1c49, cn=POOJA HITESH DAFTARY
Date: 2021.09.04 11:20:47 +05'30'

Encl...: As stated above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that under instructions of my client I am verifying the title of Mrs. Manish Kumar & Mrs. Manish Kumar, who claim to be the beneficial owners and in possession of Flat No. 2, Ground floor of the building Bangs-Bhambhani, of Ramda Ghat-Bang Co-op. Housing Society Ltd. ("Said Flat") registered under the provisions of the Maharashtra Co-op. Soc. Act, 1960 under serial No. 1004/HSG/11-6034/1981, measuring 423 sq. ft. carpet area, ("Said Flat") constructed on the land bearing Survey No. 430 (P) and Survey No. 274 part corresponding to CTS No. B/973 situated at St. John Baptist Road, Ramda (West), Mumbai 400050 alongwith registered holders of 5 (Five) fully paid up shares of face value of Rs.20/- (Rupees Fifty only) each, of aggregate value of Rs.250/- (Rupees Two Hundred & Fifty only) bearing Certificate No. 30 bearing Distinctive Nos. 146 to 150 (both inclusive) ("Said Shares"), the Said Flat and Said Shares are referred to as Said Property. All / any person/s having any claim of any nature whatsoever in the Said Property by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement, introduction, succession, possession, attachment, its proceeds, mortgage, charge, gift or otherwise hereunder are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and our clients will complete the transactions without reference to such claims, if any.

Dated 4th day of September 2021.

ADVOCATE SEEMA DESAI
S/O. Nand Chandra Bhat,
Gaur Nand Koral,
Bandra West, Mumbai 400050.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that My client Mrs. Anuradha Arora adult, Indian Inhabitant is Joint holder of flat Nos: A-103A & A-103B, Lakshachandi Apartments Co.Op. Housing Society Ltd, Gokuldhm, Goregaon East, Mumbai - 400063 along with her deceased mother Late Mrs Gulshan Arora desires to get transferred/transmitted 50% undivided right, title and interest in the aforesaid flats as well as 50% undivided right, title and interest in share certificate no.260 for five shares having distinctive nos from 1296 to 1300 (both inclusive) pertaining to flat no: A-103A and Share certificate no: 261 for five shares having distinctive Nos 1301 to 1305 (both inclusive) for flat No: A-103B issued by the Lakshachandi Apartments Co.Op. Housing Society Ltd pertaining to aforesaid flats to her name. Any person/s, firm/company / Bank / Financial Institute having any share , right, title, benefit, interest , claim, objection, and for demand in respect of said flats as well as the share certificates by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, lien, easement, release, relinquishment or any other method through any agreement, / settlement, litigation, decree or court order of any court of law, contracts, / agreements, or encumbrance or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing with supporting documents at my address G-28, Gokuldhm Shopping Centre, Gokuldhm, Goregaon East, Mumbai - 400063 within 15 days from the date of publication hereof failing which, any claim/s, shall be considered as waived off & abandoned and my client's society ie Lakshachandi Apartments CHS Ltd, will be advised to transfer / transmit the undivided 50% right, titles and interest held by the deceased in the aforesaid flats and share certificate of the society pertaining to the said flats to the name of my client Mrs Anuradha Arora who is the joint owner and daughter of the deceased Mrs Gulshan Arora and in future if any claims or objections arise the same shall be considered as waived off and abandoned

Sd/-
H.A Bhowani
Date:04/09/2021 Advocate High Court

NORTH EASTERN RAILWAY

Email: dycmmgkpd@gmail.com
Website: www.ner.indianrailways.gov.in & www.tenders.gov.in

TENDER NOTICE No. 27 dated 03.09.2021
Invitation of tenders through e-Procurement system

Dy Chief Material Manager, North Eastern Railway, Gorakhpur and on behalf of the President of India, invites tenders through e-procurement system for the supply of the following items. Complete description of the item and other condition are available on website www.irops.gov.in & www.tenders.gov.in

Item No.- 1. Tender No. & due date: 10215942A Due on Dt.- 07.10.2021, Brief Description of Stores : Parts of Modified Ground Connection for 220mm etc. **Qty. Required :** 720 Set. **Earnest Money(Rs.): 0**

Item No.- 2. Tender No. & due date: 10216040A Due on Dt.- 04.10.2021, Brief Description of Stores : IRS Type Ground Connection for EPM- 143mm stroke etc. **Qty. Required :** 530 Set. **Earnest Money(Rs.): 0**

2. Above tenders are available on IREPS site i.e. www.irops.gov.in in the firm desirous in participating against e-tender are advised to electronically regd. themselves on the above website for the tender they would require to obtain class-III digital certificate (if already not obtain) from certifying agencies authorized under govt. of India IT Act, 2000. Manual offers will not be accepted. 3. Advertised tender and bulletin tenders of Dy.CMM/Depot office, NER are being opened through EPS (E-Procurement system) only. Firms desiring to participate in Dy.CMM/Depot. Tenders should obtain necessary digital certificate and get themselves registered with CRIS/NEP Delhi. Necessary details in this regard can be obtained from the website <http://www.irops.gov.in>

4. In case of difference between English and Hindi version of the tender notice the English version shall prevail.

5. Head of allocation towards, S D money is 00844517 and Earnest, money is 00084506. 6. The Tender Cost & EMD will be accepted through On-Line payment on IREPS Portal only for the tender published on or after 01.09.2016 against all the Dy. CMM/Depot/ NER/ GKP tenders except Global Tender.

Dy. Chief Material Manager/Depot NE Railway, Gorakhpur CPROS - 48

About any passenger amenity complain SMS on Mobile No. 0979484955
"Never travel on roof and foot boards"

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,
MHADA Building, Ground Floor, Room No. 89, Bandra (E), Mumbai 400 051
Notice No. 1925/2021
FORM X
[See rule 13(2)]
Form of Notice to the Concerned Parties Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Before the Competent Authority Application No.116 of 2021

Sambhav Apartment 'B' Co-operative Housing Society Limited, Chhatrapati Shivaji Maharaj Road, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai-400055Applicant

Versus

1. **Shree Vakola Shwetambar Murtipujak Jain Pat Gachchh Sangh**
2. **Smt. Rashmi Navin Furia**
3. **Jitendra Himmatlal Bhavsar**
4. **Mithalal M. Jatin**
5. **Smt. Sarika Bhavesh Javeri**
6. **Smt. Bina Jayesh Parekh**
7. **Jignesh Manusukhlal Bagadia**
8. **Hitesh Hirachand Dhokad**
9. **Smt. Sunita Lati Mehta**
10. **Smt. Sarikha Vinod Savala**
11. **M/s. Sambhav- A Co-op. Housing Society Limited**
12. **Sheth Shrenikbhai Kasturbhai And Ors.**
(Trustees of Shrimad Yashovijayji Jain Sanskrit Pathshala and Shri Jain Shreyasker Mandal)
13. **Shri Hiralal Laxmichand Mehta**
14. **Shri Heeralal Meghraj Doshi**
(Sole Proprietor of Messers Kinjal Construction Company)
All having common address at- 101, Prathamesh Apartments, Old College Road, Near Portuguese Road, Dadar, Mumbai-400 028(Opponents)

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under Section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant a certificate of entitlement of Unilateral Conveyance of said suit premises i.e. piece and parcel of land admeasuring 767.71 square meters including R.G. bearing CTS No- 3871 A of Village Kolekalyan, Taluka Bandra, out of total land admeasuring 1593.9 Square Meters of Village Kolekalyan, Taluka Bandra, Situate, lying and being at Chhatrapati Shivaji Maharaj Road, Vakola Bridge, Santacruz [East], Mumbai-400 055 together with the said building standing thereon, as per the approved plan, in favor of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on 20/09/2021 at 3.00 pm.

4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 20/09/2021 at 3.00 pm before the undersigned together with any documents, he / she / they want /s to produce in support of his / her objection / claim / demand against the above case and the applicant/s / / are advised to be present at that time to collect the written reply if any filed by the interested parties.

5) If any person/s interested fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate/ judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order, **Sd/-**
Date : 03/09/2021
For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA 1963

THE HI-TECH GEARS LIMITED

CIN: L29130HR1986PLC081555
Regd. Off.: Plot No. 24 - 26, IMT Manesar, Sector-7, Gurugram-122050, Haryana Corp. Off.: 14th Floor, Millennium Plaza, Tower-B, Sushant Lok-I, Sector-27, Gurugram-122002, Haryana. Tel.: + 91(124) 4715100 Fax: + 91(124) 2806085 Website: www.thehitechgears.com E-Mail: secretarial@thehitechgears.com

NOTICE OF 35TH ANNUAL GENERAL MEETING

(A) Annual General Meeting ("AGM") & Book Closure:

Notice is hereby given that 35th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Wednesday, September 29, 2021 at 05:00 P.M. at the registered office of the Company at - Plot No. 24, 25 & 26, Sector-7, IMT Manesar, Gurugram-122050, Haryana along with the facility to attend the AGM through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual means ("OAVM") in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, rules framed thereunder, SEBI (LODR) Regulations, 2015, read with circulars issued by MCA and SEBI in this regard, to transact the business as set out in the Notice of the AGM.

The facility for voting through ballot paper/e-voting shall be made available at the AGM and the Members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper/e-voting. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members can opt for only one mode of voting, i.e., either by ballot paper or remote e-voting or through E-Voting (where the members attending the meeting through VC or OAVM facility). In case Members cast their votes through any of the mode, voting done by remote e-voting shall prevail and votes cast through ballot paper or e-voting shall be treated as invalid.

The Notice of AGM and Annual Report have been sent in electronic form to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") Depository Participant. Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR)") that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of Final Dividend for the financial year 2020-21, if approved by the shareholders.

(B) Remote E-Voting:

Members of the Company be and are hereby informed that pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has offered Remote e-voting facility for its members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice from a place other than venue of AGM through the platform of National Securities Depository Limited (NSDL). The details pursuant to the provisions of the Act and the said Rules are given hereunder:

(a) Date and time of Commencement of remote e-voting: Sunday, September 26, 2021 at 09:00 A.M. (IST)

(b) Date and time of end of remote e-voting: Tuesday, September 28, 2021 at 05:00 P.M. (IST). The e-voting module shall also be disabled for voting thereafter.

(c) Cut-off date: Wednesday, September 22, 2021.

(d) Notice of AGM inter alia containing the procedures of E-voting, Proxy Form and Attendance Slips are available on the website of the Company at www.thehitechgears.com

(e) Any person who have acquired shares after the dispatch of the Notice of AGM and before the cut-off date may approach the RTA or Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means.

(f) At the AGM, facility for voting through ballot paper/e-voting shall be made available and only the members as on the "cut-off date" i.e. September 22, 2021 who have not cast their vote by remote e-voting shall be entitled to exercise their right to vote at the AGM through ballot paper/e-voting.

(g) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.

(h) A person whose name is recorded in the Register of Members/ Beneficial owners as on the cut-off date shall only be entitled to avail facility of remote e-voting or voting in the AGM.

(C) E-Voting at the AGM

The facility for e-voting at AGM shall also be made available on the day of AGM i.e. on September 29, 2021. Members may access the same at <https://www.evoting.nsdl.com> under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The members who have not cast their votes through remote e-voting can cast their vote at AGM.

The Company has appointed Mr. Nirbhay Kumar, proprietor of M/s Nirbhay Kumar & Associates, Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. For queries relating to e-voting, members may refer FAQs and e-voting user manual for members available in download section at www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020-990 or send a request at evoting@nsdl.co.in

All correspondence related to e-voting may also be written to Mr. Naveen Jain, Company Secretary, at aforesaid address or email to secretarial@thehitechgears.com

(D) Final Dividend:

If final dividend on shares is approved at the AGM, payment of such dividend will be made to those members whose names appear in the Register of Members as per book closure mentioned above in terms of Section 91 of the Act, Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 and other applicable provisions.

The aforesaid Notice of 35th AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 are also available on the website of the Company i.e. at www.thehitechgears.com

For The Hi-Tech Gears Limited Sd/-
Place: Gurugram Naveen Jain
Date: September 03, 2021 Company Secretary

YUVRAJ HYGIENE PRODUCTS LIMITED

CIN: L74999MH1995PLC220253
Regd. Off.: Plot No A-650, 1st Floor, TTC Industrial Estate, MIDC, Pawane Village, Mahape, Navi Mumbai - 400705
Tel: 022 2778 4491/92/93/94 | E-mail: yhpl@hic.in | Website: www.hic.in;
Notice to Member - Information regarding 26th Annual General Meeting to be held through Video Conference or Other Audio Visual Means

The Members are hereby informed that the 26th (Twenty Sixth) Annual General Meeting ("AGM") of the Members of **Yuvraj Hygiene Products Limited** will be held on Thursday, the 30th day of September, 2021 at 12.00 Noon (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of 26th AGM which will be e-mailed separately to the members in due course.

Pursuant to the General Circular numbers 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CI/RP/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI/HO/CFD/ CMD2/CI/RP/2021/11 dated 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with the aforesaid Circulars, Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the AGM of the Company will be held through VC/OAVM.

Notice convening the AGM and the Annual Report for the financial year ended 31st March, 2021 will be sent electronically to those Members whose e-mail address(es) are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent. The copy of the Notice will also be made available on the website of the Company viz. www.hic.in and on the website of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed viz. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") www.evotingindia.com.

In line with the Circulars issued by MCA and SEBI, Members are advised to update their email Ids in order to receive electronic copies of Annual Report/login credentials, in the manner mentioned below, since no physical copies of Annual report will be dispatched to any member:

Members holding shares in physical mode and have not updated their email addresses with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent ("RTA") are requested to update their email addresses by writing to Company's email id at yhpl@hic.in or CIL Securities Limited (RTA) email id at rtat@cilsecurities.com with the subject line "Request to update email id". Members are requested to submit request letter mentioning the Folio No. and Name of Member along with the scanned copy of the Share Certificate (front and back), PAN (self - attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card).

Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with the Depository Participant(s) or by email to the Company's email id or RTA's email id yhpl@hic.in / rtat@cilsecurities.com. Members are requested to submit their Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self - attested scanned copy of PAN card), AADHAR (self - attested scanned copy of Aadhar Card).

The Company and RTA shall co-ordinate with CDSL and provide login credentials to the above mentioned shareholders, subject to the receipt of the required documents and information from the members.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):

The Company has entered into agreement with CDSL, authorized e-voting agency, for facilitating voting through electronic means ("remote e-voting") to enable the members to exercise their right to vote on the resolution proposed to be passed at the AGM as well as for the members who are present at the AGM through VC/OAVM facility and wish to cast their vote during the AGM, through e-voting system ("e-voting")

The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in details in the Notice of the AGM.

In case you have any queries or issues regarding e-voting/remotely e-voting, you may contact Mr. Rakesh Dalvi, Manager (CDSL) at helpdesk.evoting@cdslindia.com or call at 022-23058542/43.

For Yuvraj Hygiene Products Limited Sd/-
Vishal Kampani Managing Director DIN: 03335717

Place: Navi Mumbai
Date: 02/09/2021

N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
Corporate Identification Number: L22210MH1993PLC133365
Tel: 0731 7500/Fax: 2673 0227/2673 6953
Email: admin@nrail.com Website: www.nrail.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of the Members of N R Agarwal Industries Limited will be held on Wednesday, September 29, 2021 at 11.30 p.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 ("Annual Report") has been sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants in accordance with General Circular dated May 5, 2020 read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CI/RP/2020/79 dated 12th May, 2020 and January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). The same is also available on the website of the Company viz. www.nrail.com, on the website of the stock exchanges - www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of National Depositories Services Limited (NSDL) <https://www.evoting.nsdl.com>.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by NSDL and the business may be transacted through such voting. The e-voting shall commence on September 26, 2021 at 9.00 a.m. and ends on September 28, 2021 at 5.00 p.m. No e-voting shall be allowed beyond the said date and time and the portal shall be blocked forthwith. A vote once cast on the resolution, would not be allowed to be changed subsequently.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on September 22, 2021 ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

The facility for voting through electronic voting shall also be made available during the AGM being held through VC/OAVM and Members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on <https://www.evoting.nsdl.com/>.

Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS 6488) or failing her Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9697) of Parikh & Associates, Practising Company Secretaries as the Scrutiniser for conducting the voting process (including remote e-voting) in a fair and transparent manner. The Results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website, www.nrail.com and on the website of NSDL and communicated to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively where the shares of the Company are listed.

In case of any queries or issues regarding e-voting, please contact 022-49186000.

By Order of the Board of Directors, N R AGARWAL INDUSTRIES LIMITED Sd/-
Place : Mumbai Pooja Daftary
Dated : 03.09.2021 Company Secretary & Compliance Officer

KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Registered Office: 27 BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051
Corporate Office: Kotak Infinity, Zone-II, 4th Floor, Bldg. No. 21, Infinity Park, Off. W. E. Highway, Goregaon, Mumbai-400 097;
Branch / Regional Office: 4th Flt, Admas Plaza, 166/16, CST Rd., Kolivary Vill. Kurchi Kurve Neri, Kalina Santacruz (E), Mumbai-400 098.

DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The undersigned is the Authorised Officer of **Kotak Mahindra Bank Ltd.** (KMBL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to KMBL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and / or realization, payable under the loan agreement read with other documents / writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to KMBL by the said Borrower(s) respectively.

Sr. No.	Loan Account No. / Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of Secured Asset (Immovable Property)
1.	Loan A/c. No.: 1390TL0100000024 CRN No. 248725369 1. M/s. Desco Electronics Industries (Borrower) 2. Mr. Jayesh Desai (Co-Borrower) 3. Mr. Ronak Desai (Co-Borrower)	Demand Notice Date : 06.08.2021 ₹ 2,64,25,359.91 (Rs. Two Crore Sixty Four Lakh Twenty Five Thousand Three Hundred Fifty Nine & Ninety One Paise Only) as on 04.08.2021	Mortgage over following property/ies :- 1. Flat No. 403, 4 th Floor, B Wing Building No. 1, Aditya Apartment CHSL, DN Nagar, Apna Bazar, Andheri (West)-400 053, MH. 2. Unit No. 42, 1 st Floor, B wing, Girraj Industrial Premises Co-operative Society Limited, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400 093, MH.
2.	Loan A/c. No.: 693044000425 CRN No. 37651322 1. M/s. Pooja Flexible Packaging Pvt. Ltd. (Borrower) 2. Mr. Arun Kandoi (Co-Borrower)	Demand Notice Date : 18.08.2021 ₹ 24,85,728.65 (Rs. Twenty Four Lakh Eighty Five Thousand Seven Hundred Twenty Eight and Sixty Five Paise Only) as on 17.08.2021	Mortgage over following property/ies :- Gala No. 94 C, Sanjay Mittal Building No. 5, Mittal Industries Estates, Andheri-400 059, MH.
3.	Loan A/c. No.: LAP0D2013053264 CRN No. 220655057 1. G. V. Singh & Co. (Borrower) 2. Mr. Madanlal Ganeshmal Sanghi (Co-Borrower) 3. Mr. Prakash Ganeshmal Sanghi (Co-Borrower) 4. Mr. Kunal Sanghi (Co-Borrower) 5. Mr. Sunder Sanghi (Co-Borrower) 6. Mr. Bipin P Sanghi (Co-Borrower)	Demand Notice Date : 09.08.2021 ₹ 51,10,095.54 (Rs. Fifty One Lakh Ten Thousand Ninety Five & Fifty Four Paise Only) as on 06.08.2021	Mortgage over following property/ies :- All that Piece and Parcel of Property bearing Flat No. B- 32, 5 th floor, Sidhachal Darshan Love lane, Byculla, Mumbai (E)-400 027, MH.
4.	Loan A/c. No.: 1416TL0100000013 CRN 34571119 1. M/s. Motiram & Sons (Borrower) 2. Mr. Kishore Motiram Wani (Co-Borrower) 3. Mr. Shamkant Motiram Wani (Co-Borrower) 4. Mr. Rajendra Motiram Wani (Co-Borrower)	Demand Notice Date : 09.08.2021 ₹ 80,51,495.30 (Rs. Eighty Lakh Fifty One Thousand Four Hundred Ninety Five & Thirty Paise Only) as on 03.08.2021	Mortgage over following property/ies :- 2, 3, 4 Jai Ekveera CHS., Pandit Malviya Path, Dombivli (East), Thane-421 201, MH.

If the said Borrowers shall fail to make payment to KMBL as aforesaid, KMBL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of KMBL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and / or penalty as provided under the Act.

Place: Mumbai, Maharashtra
Date : 03.09.2021

Sd/- Authorized Officer
For Kotak Mahindra Bank Limited

SUDITI INDUSTRIES LIMITED

Registered Office: A-2, Shah & Nahar Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai - 400 013.
CIN: L19101MH1991PLC063245
Tel: 67368600/01 E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

Extract of Un-audited Statement of Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2021

(Rs. in Lakhs except earning per share)

A) Consolidated		(Un-audited) Quarter ended 30.06.2021	(Un-audited) Quarter ended 30.06.2020	(Audited) Quarter ended 31.03.2021	(Audited) Year ended 31.03.2021
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Total Income from operations (net)	1,942.56	294.07	1,742.62	5,043.73
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(3.76)	(365.01)	(914.58)	(1,751.68)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.76)	(365.01)	(914.58)	(1,751.68)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(11.11)	(372.94)	(917.48)	(1,755.46)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	(34.46)	(394.74)	(1,114.20)	(2,282.44)
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41
7	Other Equity	-	-	-	(208.07)
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations):				
a)	Basic	(0.20)	(2.25)	(6.35)	(13.00)
b)	Diluted	(0.20)	(2.25)	(6.35)	(13.00)

(Rs. in Lakhs except earning per share)

B) Standalone		(Un-audited) Quarter ended 30.06.2021	(Un-audited) Quarter ended 30.06.2020	(Audited) Quarter ended 31.03.2021	(Audited) Year ended 31.03.2021
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Total Income from operations (net)	1,859.91	294.07	1,770.94	5,064.90
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(24.55)	(361.59)	(731.12)	(1,514.26)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(24.55)	(361.59)	(731.12)	(1,514.26)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(31.90)	(370.34)	(733.11)	(1,518.04)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	(31.90)	(370.34)	(732.55)	(1,517.48)
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41
7	Other Equity	-	-	-	919.41
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations):				
a)	Basic	(0.18)	(2.11)	(4.17)	(8.64)
b)	Diluted	(0.18)	(2.11)	(4.17)	(8.64)

Notes:

1) The above Un-Audited June 2021 quarterly Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 2nd September, 2021. Further the statutory auditors have performed the "Limited Review" of the above Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2021 and their opinion is not modified.

2) The Company has prepared these Standalone and Consolidated Financial Results in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and accordingly the Revenue from Contracts with Customers" are arrived as per Ind AS 115.

3) The Company has adopted Equity Method of Accounting while Consolidating the Financial Results of its Joint Venture Company M/s. SAA & Suditi Retail Pvt. Ltd. as per Ind AS - 28 "Investments in Associates and Joint Ventures". In terms of the Joint Venture agreement executed by the Company with Project Anushka Sharma Lifestyle Pvt. Ltd., the Company has recognized the loss fully in the financial results of Suditi Industries Ltd in the Consolidated Financial Statements.

4) In accordance with Ind AS 108 "Operating Segments", the Company has only one reportable Primary Business segment viz. Hosiery Fabrics and Garments. The Geographical segment reported earlier under Export as well as Domestic are now not reported as the exports are insignificant. Further, the

शनिवार, दि. ४ सप्टेंबर २०२१

तालिबान राजमध्ये अफगाणिस्तानात ‘या’ ४ शब्दांचं महत्त्व वाढलं, काय आहे अर्थ? समजून घ्या



काबूल, दि. ३, (प्रतिनिधी) : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने लोकनिष्पृक्त सरकारला उलथवून टाकत शस्त्रांच्या जोरावर सत्ता काबिज केलीय. मात्र, या सत्तांतरानंतर लगेचच अफगाणिस्तानमधील शासन व्यवस्थेत काही शब्दांना प्रचंड महत्त्व आलंय. यापुढील काळात हे शब्द अफगाणिस्तानचं भविष्य ठरवतील की काय अशी परिस्थिती तयार झालीय. त्यामुळेच सध्या हे निर्णायक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. चला तर पाहूयात तालिबाना राजमधील हे शब्द कोणते आणि त्याचा अर्थ काय?

शरिया
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज आल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती शरिया या शब्दाची. शरिया हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ धार्मिक कायद्यानुसार वर्तन असा आहे. तालिबानने अफगाणिस्तान मुस्लीम कायद्यानुसार म्हणजेच सांगितल्याप्रमाणे चालेल असं घोषित केलंय. सौदी अरब शरियाप्रमाणेच काम करतो.

मुजाहिद
मुजाहिद किंवा मुजाहिदीन हा शब्द नेहमीच तालिबानी दहशतवाद्यांसाठी वापरला जातो. हा शब्द अरबी आहे. हा शब्द जोहद पासून बनला आहे. जोहद म्हणजे प्रयत्न करत राहण्या असा आहे. मुस्लीम धर्मात इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मुजाहिद म्हटलं जातंय. याचा दुसरा अर्थ न्याय पाहचवणारा असाही होतो. अनेक मुस्लीम कट्टरतावादी स्वतःला मुजाहिदीन म्हणून घेतात त्यामुळे हा शब्द बदनाम होऊन दहशतवाद्यांशी जोडला जातो.

शुरा
अफगाणिस्तानमध्ये कसं सरकार ठरवा याबाबत शुरा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा तालिबानने केलीय. त्यामुळे शुरा शब्दाचं महत्त्व अधिक वाढलं. या शुराचा अर्थ आहे सरलमानसलत करणे.

इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान
तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानचं नाव बदलून इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान असं करण्यात आलं. अमिरात हा शब्द अमीरपासून बनलाय. अमीर म्हणजे प्रमुख.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच, सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा चार लाखांच्या दिशेने

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.
CIN NO. L31909MH1983PLC220457
G-17, Bharat Industrial Estate, T. J. Road, Sewree (W), Mumbai - 400015
Tel. No: 022-24181849, 24124540 | Website: www.kusamelectrical.com

NOTICE
NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of Kusam Electrical Industries Limited ("Company") will be held on Monday, 27th September, 2021 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at G-17, Bharat Industrial Estate, T. J. Road, Sewree (West), Mumbai 400 015, to transact the business detailed in the Notice dated 10th August, 2021 forming part of the Annual Report for the financial year ended 31st March 2021, will dispatch to all the shareholders by post on 02nd September, 2021. The Annual Report along with the Notice of the 38th Annual General Meeting can also be accessed from the website of the Company www.kusamelectrical.com, website of the Stock Exchange, i.e., www.bseindia.com and available for inspection at the Registered Office of the Company during the office hours.

NOTICE is also given that, pursuant to the provisions Section 91 of the Companies Act, 2013, and Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 20th September, 2021 to Tuesday, 28th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM for the financial year 2020-21.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 w.e.f. 19th March, 2015, (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to its shareholders the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by Central Depository Services (India) Ltd. (CDSL). All the business as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means. Kindly refer to the Notice of AGM sent to the members with regards to instructions for E-voting. The E-voting on resolutions to be passed at the said Annual General Meeting of the Company shall begin on Friday, 24th September 2021 (9.00 a.m) and ends on Sunday, 26 September 2021 (5.00 p.m). During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date ("Cut-off date") of 20th September, 2021 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting after the remote e-voting period ends and voting through remote e-voting shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Members who have already cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the company as on the cut-off date of 20th September, 2021. Any person, who acquires shares of the company and becomes its member after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date, may contact the Registrar and Share Transfer Agents for obtaining the User ID and password for remote e-voting. The Company has appointed Dr. S. K. Jain, Practicing Company Secretary, Mumbai (CP No. 3076) to act as a Scrutinizer for conducting the Electronic Voting Process in fair and transparent manner.

In case you have any queries or issues regarding E- voting, you may refer the frequently asked questions (FAQs) and E- voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

For, Kusam Electrical Industries Ltd. Sd/- (Amruta Lokhande) Company Secretary

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED
CIN: L45100PN1973PLC182679
Regd Office: A 82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413 132
Tel: +91 02111 217074 Email: info@modulex.in
Website: www.modulex.in

INFORMATION REGARDING 48TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

- Shareholders may please note that the 48th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC / OAVM on Thursday, 30th September, 2021 at 4.30 P.M. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, and other applicable circulars as may be issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI in this regard, to transact the businesses that will be set forth in the notice of the meeting.
- In compliance with the above mentioned circulars copy of the notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2020-21 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The notice of the AGM and annual report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website at www.modulex.in and on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com
- Manner of registering/ updating email addresses:**
 - Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at company.secretary@modulex.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any address proof of the Shareholder (eg: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
 - Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants.
- Manner of casting vote through e-voting:**
 - Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the notice of the AGM through remote e-voting system.
 - The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Shareholders through email after successfully registering their email addresses in the manner provided above.
 - The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company.
- This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the above mentioned circulars.

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED
Sd/- Bhoomi Mewada Company Secretary

इंडोको रेमीडीज लिमिटेड
नॉंदणीकृत कार्यालय: ४४०८, हाक्रम, १६६ सीएटी रोड, कानिना, सांजुवाडी (पं.), मुंबई - ४०० ०३०.
फोन: ०२२-२६३२१००० ई-मेल: compliance.officer@indoco.com
वेबसाइट: www.indoco.com सीएसएन: L85190MH1974PLC005913

इंडोको रेमीडीज लिमिटेडच्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना
याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणून, दि. ३०.०९.२०२० रोजी स. १०.३० (भा. प्र. वे.) वाजता आयोजित करण्यासाठी विनंती करण्यात येत असलेल्या सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या विषयांवर विचारविनिर्माण करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ऑफ व्हीसी/ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी/ओएलव्हीसी) (यापुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणून उल्लेखित) मध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंडळाबाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक दि. ०८.०९.२०२०, १३.०९.२०२०, ०५.१०.२०२० व १३.०९.२०२१ (यापुढे एकात्मितरित्या एमसीए परिपत्रके म्हणून उल्लेखित) नसेच सेबी परिपत्रक दि. १२.०९.२०२० व दि. १५.०९.२०२१ यांच्या अनुषंगानंतरिताने न्यायमर्यादित ई-मेल पत्रे कंपनी/सीएफडी/सीएमडी/सीआयअर/पी/२०२०/७९ नंदांक १२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या नोंदीसह (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान प्लॅटफॉर्मद्वारे देण्यात येतील. या सूचनांमध्ये ७४ व्या वार्षिक सभेची सूचना देणारी दि. ३०.०९.२०२१ रोजी पावडरी आहे. यातील निदेश एमसीए/सेबी परिपत्रकांच्या अनुषंगानंतरिताने काढण्यात आलेल्या प्रती पाहण्याची आवश्यकता राहिली आहे.

समाधानदात्री कृपया नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.indoco.com वर, स्टॉक एक्सचेंजवर अर्थात शेअर टर्मिनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. व वीएसई लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com वर उपलब्ध करणार्या वार्षिक अहवाल, सारसार वार्षिक सर्वसाधारण सभेचे निकट व्हीसी/ओएलव्हीसी सुविधेच्या माध्यमातून कनेक्ट उघडित करू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागणारीव्यक्ती यादीत व्हिडीओ कॉन्फरन्स/ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी/ओएलव्हीसी) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहे.

निकट इतरांमध्ये इंडिया प्रा. लि.द्वारे परिचालित आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या (ई-मतदान) वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सर्व ठरावावर आतली मत देण्याकरिता कंपनी आपल्या सर्व समाधानदात्री यादी ई-मतदान सुविधा (व्हीसी ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदान सुविधा (ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे. पक्ष ई-मतदान / ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेली आहे.

पक्ष ई-मतदान शनिवार, दि. १८.०९.२०२१ रोजी (स. १०.०० वा. भा. प्र.वे.) सुरू होईल व बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजी (स. १०.०० वा. भा. प्र.वे.) संपेल. सदर कालावधीदरम्यान सभायत्न्य वतीने लेखणीकृत सूचनांक देऊ शकतील. तत्पश्चात निव्वळ निव्वळ इतरांमध्ये इतर प्रा. लि.द्वारे पक्ष ई-मतदानचे मोडल अडविलेले करण्यात येईल. याबाबत पक्ष ई-मतदानाच्या प्रमाणानुसार आतली मत दे दिलेले, व्हीसी/ओएलव्हीसी सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले सभासद हे त्यांना प्रतिबंध केलेला असल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचा पाठवला असतील.

आपणांमधील त्यांचा ई-मेल पत्रा कंपनी/त्यांचे आर्टाईट/डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदवलेल्या सध्याच्या व ता लोभारा प्रणालीमार्फत बँक खाते नोंद घेण्यात केलेला असल्यास त्यांनी खालीलप्रमाणे पत्रे पाठवावीत:

ए) कृपया आमचे Services ३ Email/Bank detail Registration ऑनग्रेट मेट डा - तशील मरा व आवश्यक दस्तऐवज अपलोड करून सादर करा.

बी) इलेक्ट्रॉनिक मतदान भागधारकांमधील:

आपणांच्या डिपॉझिटरी पॉलिटिड (डीपी) यांना संपर्क साधू शकतील व डीपीद्वारे सुचविलेल्या व दिलेल्या प्रक्रियेनुसार नोंद घ्याव्याचे ई-मेल पत्रा व बँक खाते तशील नोंदीकृत करू शकतील.

इंडोको रेमीडीज लि. कानिना सही/- जयशंकर मेहता कंपनी सचिव

निकार: मुंबई दिनांक: ०४.०९.२०२१

नवी दिल्ली, दि. ३, (प्रतिनिधी) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत ६ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात ४७ हजार ९२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५०९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे. मात्र कोरोनावाट बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या २४ तासात भारतात ४७ हजार ९२ नव्या

एन आर अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेड
नॉंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरेस्टनू टेरस, ५वा मजला, सिटी मॉलच्या समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०० ०५३
दूर: २६७३७५००/फॅक्स: २६७३०२२७/२६७३६९५३,
ई-मेल: admin@nrai.com, वेबसाइट: www.nrai.com
कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल२२२१०एमएच९९३पीएससी१३३३६५

सूचना
नॉटीस याद्वारे देण्यात येत आहे की, एन आर अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृक्श्राव्य स्वप्न (ओएलव्हीसी) मार्फत संचालित केली जाईल.
सहकार मंत्रालयाद्वारे विनंती सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ०५ मे २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ०८ एप्रिल, २०२० आणि दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एकतिपत्रे एमसीए परिपत्रक) आणि भारतीय सिस्कुयुरिटीज एक्सचेंज ऑफ इंडियाचे (सेबी) परिपत्रक क्र.सी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयअर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार निवडचक्र व भागस्वतंत्र प्रतिनिधी/उंचीदार सहभागिदाराकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना पाठविली आहे. उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.nrai.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com आणि शेअर टर्मिनल डिपॉझिटरी सर्विसस लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) नुसार एजीएममध्ये ई-वॉटिंग प्रणालीने विद्युत स्वस्थापन (रिमोट ई-वॉटिंग) एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार कंपनीने सदस्यांना दिलेला आहे. एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वॉटिंग सेवेमार्फत विषयावर विमर्श केले जाईल. रिमोट ई-वॉटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळोवर ई-वॉटिंग मार्ग असणारा नाही. सदस्यांना ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.
नॉंद दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे भरणा केलेले भागमांडवलाच्या सारसरीसह सदस्यांचे मतदान अधिकार असतील. जर कोणा व्यक्तीने नॉंद तारखेला सदस्यत्व बदलेले असेल त्यांना एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर रिमोट ई-वॉटिंग व एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.
एजीएममध्ये विद्युत स्वस्थापने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नसेल किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नसेल त्यांना व्हीसी/ओएलव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहून त्यांचे ई-वॉटिंग प्रणालीने मत देण्यास अधिकार असेल. सदस्यांने एजीएमपूर्वी रिमोट ई-वॉटिंगने त्यांचे मत दिलेले असल्यास त्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएलव्हीएममार्फत उपस्थित राहून वॉटिंग पत्रु पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएलव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.
कोणतीही व्यक्ती, जी नॉंदीसवी तादवशी पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सभासद झाली असेल आणि कट-ऑफ तारखेला भागधारक असेल, ती evoting@nrai.com in येथे लॉगिन्सआयडी आणि पासवर्डकरिता विनंती करू शकते. तथापि जर एनएसडीएलसह यापुर्वीच रिमोट ई-वॉटिंगकरिता नॉंद असल्यास तुमचे मत देण्यासाठी विधानम युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही पासवर्ड विसरले असल्यास www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगट युजर डिटेल/पासवर्ड वापरून तुमचा पासवर्ड रिसेट करावा.

सूचरी जिम्पार्या एन. वेद (सदस्यता क्रमांक एफसीएस ६४८८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत सुचरी शशीवी शाह (सदस्यता क्रमांक एफसीएस १६९५) पारीख अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांना ई-मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि पारदर्शक पद्धतीने पाहण्यासाठी स्कूट्रिजवर म्हणून नेमण्यात आले आहे. स्कूट्रिजवरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट www.nrai.com वर आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर देण्यात येतील आणि नीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला अर्थात www.bseindia.com आणि www.nseindia.com वर पाठवले जातील. अनुक्रमे जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. ई-मतदानादरम्यान काही शंका किंवा अडचणी असल्यास कृपया ०२२-४९१६६००० वर संपर्क साधा.

संचालक मंडळाच्या आदेशाच्ये एन आर अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेड सही/- पूजा दत्तरी

ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: ०३.०९.२०२१

मुंबई लक्षदीप

कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०९ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३५ हजार १८१ कंपनी कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that, MR JOSE P A FERNANDES & MRS FLAVIA FERNANDES members of Shree Sai Sneha A,B,C,D Co-Op. Hsg. Society Ltd, having address at Ramdev Park Road, Near Akash Nidhi, Mira Road (E), Dist. Thane - 401107 and holding Flat No. A/504, in the building of the society, dated on 26.11.2012 & 13.04.2021 respectively without making nomination. Now MRS SHERYL ELVIS QUINNEY, daughter of deceased members applied for 100% membership of the society against the said flat
That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

SAG LEGAL
SB J Sharma (Advocate High Court) Bungalow No. 1, Raj Mandir, Geeta Nagar Phase II, Opp. Balaji Temple, Mira Road Thane-401107
Date: 04/09/2021

PUBLIC NOTICE
The general public is hereby informed that my client viz. Miss. Manisha Vasant Kambhe was purchased the below mentioned schedule of property from its owner viz. Mr. Sagar Shamsundar Pawar and Mrs. Ravita Shamsundar Pawar, residing at Room No. 5568, Bldg No.170, A-wing, 1st floor, P & T Staff CHS Ltd., Kannaamwar Nagar No.2, Vikhroli E, Mumbai - 400083.
If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, and documents of the said property he/ she/ they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/ her/ their objections/claims/details of disputes/ within fourteen (14) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale transaction with the above owner as if there are no third party claims/objections/ disputes in respect of the Schedule property and thereafter no claims/ objections/ disputes will be entertained.

SCHEDULE OF PROPERTY
All that the Room Premises admeasuring 225 sq. ft. Carpet area on the first floor in Bldg No.170, A-wing, 1st floor, P & T Staff Corp. Housing Society Ltd., Kannaamwar Nagar No.2, Vikhroli East, Mumbai - 400083.
Year of Construction : 1969
Survey No. : 113
C.T.S. No. : 356-A
Village : Haryali
No. of Floors : Ground Floor Four Without Lift
In the limits of 'S' ward Municipal Corporation of Greater Mumbai.
Sd/- Adv. Shailendra B. Khatri Advocate High Court C/o - Charan Associates Shop No. 004/005, Vaidh Park CHS Ltd. Mira Bhayandar Road, Nr. Deepak Hospital, Mira Road E, Thane - 401107
Place: Mumbai. Date: 04/09/2021

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड
सीआयएस: सु६५९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाइट: homefirstindia.com, दूर. क्र.: १८००३००८४५१ ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना
खाली नमुद आपण कर्जदार येथे वर्णन केलेली मालमत्ता तारणे ठेवून कर्ज प्राप्त केले आणि खाली नमुद आपण सदर कर्ज करारासाठी कर्जदार/सहकर्जदार/जामीनदार झालात. आपण परतकीड करू केल्याने सिस्कुयुरिटीयेशन्स अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असॅस अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरेस्ट अँड, २००२ (थोक्सातर सरफायसी अधिनियम) च्या तरतुदी अंतर्गत आपले कर्ज खाते अनुत्पादक मालमत्ता म्हणून पाहू काण्यात आलेले आहे दि.०३.०९.२०२१. आम्ही, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, आपण देऊ केलेल्या पर्यावर सरफायसी अधिनियमाच्या अनुच्छेद १३(२) सह वाल्या जाणाऱ्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत आपणास पाठविल्ल्यात आलेल्या मागणी सूचना वजावण्यात न येता आमच्याकडे तशाप्रत आलेल्या आहेत. दिनांक ०३.०९.२०२१ रोजी तितवित या सूचनांमध्ये नमुद केलेले आहे की आपण आपणास देऊ काण्यात आलेल्या विविध कर्जांच्या परतकीड करू केलेली आहे. त्यामुळे, सरफायसी अधिनियमाच्या अनुच्छेद १३(२) च्या तरतुदीनुसार आणि सिस्कुयुरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) क्लस, २००२ मधील नियम ३(९) मधील तरतुदीनुसार सदर सूचना वजावण्यासाठी हे प्रकाशन करण्यात येत आहे.

अ. क्र.	खाते, कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता	अंमलबजावणी साठी प्रतिक्रितीच्या तपशिल	मागणी सूचनेनुसार देव रक्कम अधिक पुढील व्याप इतर खर्च (र.)
१	मुसलीम मुस्ताकीन खान, अनिसा मुसलीम खान	परतं क्र.२०५, इमारत क्र.२ई, तुलसी दर्शन, गाव ममदापूर, तालुका कर्जत, रायगड-४१०१०१.	रु.८,२१,०४३
२	सुनिल कुमार शुक्ला, संजु सुनिल कुमार शुक्ला	परतं क्र.३०१, सी विंग, युनिक गार्डन, काके दा हावा समोर, हाजी मलंग रोड, नांदिवली, कल्याण पुर्व, ठाणे-४२१३०६.	रु.१२,३९,४३७
३	मीरा किशोर अभंग, किशोर बाळाराम अभंग	परतं क्र.००४, बी विंग, श्री तिसाई हॉटेज फेज २, आडविली होकराली, रिवर्स हॉटेल समोर, हाजी मलंग रोड, ता. अंभनाथ, कल्याण पुर्व, कल्याण-४२१३०८.	रु.१५,२८,९००
४	आशा शिवशंकर गुमा, शिवशंकर मधु गुमा	परतं क्र.००१, तारंगण निवास, ए विंग, प्लॉट क्र.१८/६, गणेश नगर, म्हाळद गाव, शहाड पुर्व, महाराष्ट्र-४२१३०१.	रु.९,०८,६३०
५	अपर्णा प्रल्हाद खैरना, प्रल्हाद सुरेश खैरना	परतं क्र.३०१, ए विंग, रौनक अपार्टमेंट, वाराडी पेट्रोलीयम जवळ, कल्याण-पडया हायवे, वावगाव, ता. भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०८.	रु.१४,२१,०३९
६	भारती संजय भालेराव, संजय सहदेव भालेराव, सगर संजय भालेराव	परतं क्र.२०२, सारंग पारडाईज, गांधारी ब्रिजजवळ, हॉटेल आदित्य समोर, न्यू नाशिक हायवे रोड, वावगाव गाव, कल्याण पुर्व, महाराष्ट्र-४२१३०२.	रु.३,९९,२२०
७	अमिता अमित जाधव, अमित मनोहर जाधव	१०५, अत्पाईन हॉटेज, बी विंग, प्लॉट क्र.४१, बोपले गाव, कर्जत मुखाड रोडजवळ, नेरठ परियम, महाराष्ट्र-४२१३०२.	रु.८,७३,२२८
८	विठ्ठल पाडुंगं काकडे, विठ्ठल विठ्ठल काकडे	परतं क्र.२०२, इमारत ई ३, रायल सिटी - फेनेल, सहें क्र.४४/१ बोसरोली, सी शेंकर, ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१.	रु.१७,३०,९४२

याद्वारे आपणास आवाह करण्यात येते की, आपण ही सूचना प्रत्येक होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडकडे वर नमुद रकमेचा तसेच त्यावर्षील व्याज व खर्चाचा भरणा करावा, अन्यथा होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, द्वारे सदर अधिनियमातली तरतुदी अंतर्गत प्रलभ्मत मालमत्तापैकी सर्वच किंवा कोणत्याही एका किंवा एकाहूत वास्त मात्ममालमत्तक आस्वत्क ती कावार्ह कण्यात येईल ज्यात कर्जदार, तारणदार व जामीनदारांच्या प्रलभ्मत मालमत्ताचा ताबा घेण्याचाही समावेश असेल. सदर अधिनियमांतर्गत होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, यांना उपरुक्त असणाऱ्या अधिकारपत्रे पुढीलचा समावेश आहे. (१) कर्जदार जामिनदारांच्या प्रलभ्मत मालमत्ताचा ताबा घेण्याचा अधिकार ज्यात प्रलभ्मत मालमत्ता सोडकण्यासाठी भाडेपट्टी नेमणूक किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करून प्रलभ्मत मालमत्ता सोडकणे याचाही समावेश आहे. (२) होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, यांच्याद्वारे प्रलभ्मत मालमत्ता म्हणून कोणतेही हस्तांतरण आणि प्रलभ्मत मालमत्ते भाडेप